Punjab Mail Enters 114th Year: A Glorious Journey Through Time

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai: On June 1, 2025, one of Indian Railways' most iconic trains — the Punjab Mail — completes 113 years of continuous service and rolls proudly into its 114th year. A living legacy on rails, the Punjab Mail has not just transported passengers but has also carried with it the spirit of a nation in motion for over a century.

From Peshawar to Firozpur: A Historic Voyage

When the Punjab Mail first steamed out of the now-defunct Ballard Pier Mole Station in Mumbai on June 1, 1912, India was a different land. The train, operated by the Great Indian Peninsula Railway (GIPR), originally ran all the way to Peshawar, covering a formidable 2,496 kilometers in around 47 hours. Its route passed through the heart of undivided India — Itarsi, Agra, Delhi, and Lahore — before terminating at Peshawar Cantonment. This was more than a train journey; it was a corridor connecting regions, people, and cultures across colonial India.By 1914, the train began originating from Bombay Victoria Terminus (now ChhatrapatiShivajiMaharaj Terminus) and became a daily service on the busy Bombay-Delhi route. Travel time was gradually cut to 27 hours and 10 minutes by the early 1920s, before additional stops in the 1970s extended it back to 29 hours. Today, the Punjab Mail runs between Mumbai and Firozpur Cantonment, covering 1,928 km in 33 hours and 35 minutes, halting at 52 stations. While the route has changed with the times, the train's legacy remains intact. Coaches, Comfort, and Change

In its early days, the Punjab Mail had six coaches — three for passengers and three for postal mail, carrying nearly 288 people. The mid-1930s saw the introduction of Third Class coaches, making the train more accessible to the common man. In 1945, the Punjab Mail became one of the few to offer air-conditioned coaches, marking a leap in passenger comfort. The diesel era began in 1968, with the train being hauled by diesel locomotives up to Jhansi, and eventually up to Delhi and Firozpur by the mid-1970s. A unique feature in the late 1970s and early 1980s was the use of dual-current WCAM/1



locomotives, allowing the train to switch from electric to diesel traction after Igatpuri. In a major upgrade, Linke Hofmann Busch (LHB) coaches replaced the old rake on December 1, 2020, enhancing safety and ride quality. The once-beloved restaurant car was phased out in favor of a modern pantry car.

Overbooked and Overwhelmingly Loved Today, the Punjab Mail enjoys more than 250% occupancy, a testament to its continued relevance and the emotional connection it holds for generations of travelers. Its current coach configuration

includes:1 AC First Class cum AC-2 Tier, 2 AC-2 Tier, 6 AC-3 Tier, 6 Sleeper Class, 4 General Second Class, 1 Generator Van. 1 SLR (Second Luggage and Guard Van)

Each journey is a blend of nostalgia and necessity, passengers ranging from seasoned railway enthusiasts to families

and workers who depend on its reliability.

A Century-Old Symbol of Continuity

The Punjab Mail is more than just a train. It's a moving monument of India's railway heritage. From the colonial era to the modern electric age, it has adapted with grace, retained its charm, and continued to serve bridging distances, connecting cities, and telling a story that still rolls on steel wheels. As it enters its 114th year, the Punjab Mail stands not just as a train, but as a symbol of resilience, of legacy, and of the unstoppable rhythm of India.

162 - C, Mittal Tow	NDIA L ver, Nariman Po 51909MH1981P	int, Mumba				
EXTRACT OF STANDALONE STATEMENT OF END	AUDITED FINAN ED MARCH 31, 2		ts for the	QUARTER	R & YEAR	
			(Rs.	In Lakh Ex	cept EPS)	
		s	tandalone			
	(Quarter ended		Year Ended		
Particulars	Quarter ended March 31, 2025	Quarter ended December 31, 2024	Quarter ended March 31, 2024	March ended 31, 2025	March ended 31, 2024	
	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	Audited	Audited	
Total income from operations (net)	(16.67)	206.22	200.85	223.72	260.00	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(31,69)	155,19	67,32	84.61	(9.03)	
Net Profit / (Loss) for the period after tax	(31.69)	155.19	67.32	84.61	(9.03)	
Equity Share Capital	330.26	330.26	330.26	330.26	330.26	
Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹10/- each)						
Basic & Diluted:	(1.65)	4.70	2.04	2.54	(0.29)	

Basic & Diluteo:	(1.65)	4.70	2.04	2.54	(0.29)			
EXTRACT OF CONSOLIDATED STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2025								
(Rs. In Lakh Except EPS)								
Consolidated								
	(Quarter ended		Year Ended				
Particulars	Quarter ended March 31, 2025	Quarter ended December 31, 2024	Quarter ended March 31, 2024	March ended 31, 2025	March ended 31, 2024			
·	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	Audited	Audited			
Total income from operations (net)	(16.67)	206.22	200.85	223.72	260.00			
Net Profit / (Loss) for the period before tax								
(after Extraordinary items)	(31.69)	155.19	67.32	84.61	(9.03)			
Net Profit / (Loss) for the period after tax	(31.69)	155.19	67.32	84.61	(9.03)			
Equity Share Capital	330.26	330.26	330.26	330.26	330.26			
Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹10/- each)								
Basic & Diluted:	(1.65)	4.70	2.04	2.54	(0.29)			

filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2025, are available on the Stoc

Date : May 31, 2025 Place: Mumbai

(Rs. In Lakhs)

and ex-servicemen's rest house in ThaneStaff recruitment here

Hostel for military children



Thane, Dinesh Singh: Recruitment of staff from the Ex-Servicemen category will be done for the academic year 2025-26 at two establishments namely, Army Children's Hostel, Thane and Ex-Servicemen Rest House, Thane at Dharmaveernagar, Naupada, Thane (West) under the jurisdiction of District Soldiers Welfare Office, Thane. Posts to be filled for hostel:- Hostel Superintendent (Male) - 01 (Ex-Serviceman from JCO category) ,Residential duty, 1 BHK residence to stay, Age limit - 35 to 55 years, Educational qualification - Minimum SSC pass, Computer knowledge, two-wheeler driving license required, combined monthly remuneration - Rs. 31 thousand 875/-. Posts to be filled for Rest House :- Reception Assistant - 01 (Preference given to JCO candidates from ex-servicemen category), Non-resident duty, Age limit - 35 to 55 years, Educational qualification - Minimum SSC pass, Computer knowledge, Two-wheeler driving license required, Combined monthly remuneration -Rs. 24 thousand 875/-. These appointments will be on contractual basis from the nongovernment cadre on the basis of service rules and consolidated pay as determined from time to time by the Army Welfare Department, Government of Maharashtra, Pune. It will be mandatory for the candidates to attach Ex-Serviceman Identity Card, Discharge Book/ Service Particulars, Educational Certificate, Aadhar Card, PAN Card, Experience Certificate and Resident Proof along with the application. Address for submitting the application - 1) Sainik Children's Hostel Dharmavirnagar, Naupada, Thane (W) -400604 and 2) District Sainik Welfare Office, Thane, Rs. No. 402, Collector's Office, Court Naka, Thane (P)-400601. The last date for submission of applications is 09 June 2025 and the selection process will be held on Wednesday, 11 June 2025 at 1100 AM at the District Soldier Welfare Office, Thane .For more information, contact no. 9769664830 (Hostel), 9246624105 (Superintendent). District Soldier Welfare Officer Thane/Palghar M/s. PranjalJadhav (Retd.) has informed.

VEERHEALTH CARE LIMITED CIN: L65910MH1992PLC067632 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002.

Tel: (022) 22018582 Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net Extract of Standalone Audited Financial Results for the Year Ended 31st March, 2025

or. No.	PARTICULARS	31-03-2025	31-03-2025	31-03-2024
		Audited	Audited	Audited
1	Total income from operations	562.00	1667.05	1322.31
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/	10.00	E0.70	100.00
	or Extraordinary items)	-13.29	50.78	128.30
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and /			
	or Extraordinary items)	-13.29	50.78	128.14
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and /			
4	or Extraordinary items)	-9.93	39.14	40.60
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit			
5	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	-9.93	39.14	41.36
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1999.85	1999.85	1999.85
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited			
	Balance sheet of the previous year	NA	222.03	184.03
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	(a) Basic:	-0.05	0.20	0.21
	(b) Diluted:	-0.05	0.20	0.21
NO	'E:-			

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website For Veerhealth Care Limited www.veerhealthcare.net.

PLACE : MUMBAI DATE : May 30, 2025



Yogesh M. Shah Chairman & Director DIN: 00169189

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L65990MH1980PLC023334 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22072641 Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net

	Extract of Standalone Audited Financial Results for	the Year Ended 3	31" March, 2025	(Rs. In Lakhs)
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31-03-2025	Year Ended 31-03-2025	Year Ended 31-03-2024
		Audited	Audited	Audited
1	Total income from operations	247.53	1032.24	861.97
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ or Extraordinary items)	-77.08	24.92	62.62
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	-77.08	24.92	29.26
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	-56.56	18.44	32.94
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit			
5	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	-54.97	18.44	30.84
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1496.29	1496.29	1496.29
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year	NA	4924.31	4905.18
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic:	-0.37	0.12	0.21
	(b) Diluted:	-0.37	0.12	0.21

NOTE:-

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website For Veer Energy & Infrastructure Limited www.veerenergv.net.

I PLACE : MUMBAI DATE : May 30, 2025



Yogesh M. Shah **Managing Director**

DIN: 00169189

VJTF EDUSERVICES LIMITED

CIN: L80301MH1984PLC033922 Regd. Office: Witty Neelkanth Apartment, Ramchandra Lane, Opp. Mumbai Bank, Malad West,

Mumbai - 400064. Tel: 022-46160493 Email: vjtfho@vjtf.com Website: www.vjtf.com EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED RESULTS FOR

	THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (Rs. in Lakhs)						
Sr.			Quarter Ende	d	Year Ended		
No.	PARTICULARS	31.03.2025 Audited	31.12.2024 Un-Audited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.202 Audited	
	Continuing Operations						
(I)	Revenue from operations	F8.00	70.64	200.14	225 15	500.7	
	Interest Income Dividend Income	58.09 0.17	72.64 1.57	280.14 0.15	335.15 14.33	500.7	
	Net gain on fair value changes	(334.53)	(276.05)	0.13	1,078.50		
	Total Revenue from operations	(276.27)	(201.85)	280.29	1,427.97	500.7	
(II)	Other Income	11.94	23.57	206.30	418.32	62.	
(III)	Total Income (I+II)	(264.33)	(178.28)	486.59	1,846.29	563.	
(IV)	Expenses Finance Costs	1.76	21.87	180.57	102.09	245.	
	Impairment on financial instruments	11.40	21.07	160.57	11.40	245.	
	Net Loss on fair value changes	-	_	302.72	- 140.91		
	Employee Benefits Expenses	68.59	55.05	132.15	278.65	132.	
	Depreciation amortization and						
	impairment	11.61	3.12	10.36	44.98	10.3	
	Others expenses	19.54	20.16	114.83	636.77	118.	
(V)	Total Expenses Profit / (Loss) from continuing	112.90	100.20	740.63	1,073.89	647.	
(*)	operations before exceptional						
	items and tax (III-IV)	(377.23)	(278.48)	(254.04)	772.40	(84.0	
(VI)	Exceptional Items:			, ,		,	
	Profit on transfer of business and						
	sale of equity shares of an			0 400 55		0.400	
(VII)	associate (refer note xx) Profit/(loss) before tax (V+VI)	(377.23)	(278.48)	8,422.55 8,168.51	772.40	8,422. 8,338.	
(VIII)	Tax Expense:	(377.23)	(270.40)	0,100.51	112.40	0,000.	
,,	(1) Current Tax	(167.01)	9.18	2,118.86	100.00	2,136.	
	(2) Deferred Tax	(6.16)	(90.29)	-51.85	36.22	(51.8	
	(3) (Excess)/Short provision of earlier years	(31.37)		100.61	(24.27)	100.	
(IX)	Profit/(loss) from continuing	(31.37)	_	100.61	(31.37)	100.	
(1//)	operations for the year after tax						
	and exceptional items (VII-VIII)	(172.69)	(197.37)	6,000.89	667.55	6,153.	
~~	Discontinued Operations						
(X)	Profit from Discontinued Operations after tax			215.07		232.	
(XI)	Profit/(loss) for the year (IX+X)	(172.69)	(197.37)	6,215.96	667.55	6,385.	
(,	Other Comprehensive Income	(,	(,	,		-,	
	(A) (i) Items that will not be						
	reclassified to profit or loss						
	 Remeasurement of the defined benefit plans 	(2.75)	_	13.31	(2.75)	13.	
	- Fair value changes of	(2.70)		10.01	(2.70)	10.	
	investments in equity instruments	107.40	-	-	107.40		
	(ii) Income tax relating to items that						
	will not be reclassified to profit and loss	(26.34)	_	_	(26.34)		
	(B) (i) Items that will be	[(20.04)	_		(20.04)		
	reclassified to profit or loss		-	-	-		
	(ii) Income tax relating to items that						
	will be reclassified to profit or loss Total of Other Comprehensive	·] -	-	-	-		
	Income	78.31	-	13.31	78.31	13.	
(XIII)	Total Comprehensive Income						
	for the period (IX+XII)	(94.38)	(197.37)	6,229.27	745.86	6,399.	
	Paid-up Equity Share Capital	1,760.00	1,760.00	1,760.00	1,760.00	1,760.	
(XV) (XVI)	Other Equity Earnings per Equity Share				6,797.17	6,051.	
	(Face Value of ? 10 each)						
	Basic EPS (₹)	(0.98)	(1.12)	35.32	3.79	36.	
	Diluted EPS (₹)	(0.98)	(1.12)	35.32	3.79	36.	
		(Not	(Not	(Not			
		annualised)	annualised)	annualised)			

Notes: The above is an extract of the detailed format of Standalone Audited Results For The Quarter And Year Ended March 31, 2025 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website www.vjtf.com).

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

	THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 202:					Rs. in Lakhs
Sr.	D4 D710111 4 D0		uarter Ended		Year E	
No.	PARTICULARS	31.03.2025 Audited	31.12.2024 Un-Audited	31.03.2024 Audited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited
	Continuing Operations					
I)	Revenue from operations Interest Income	67.46	110.04	301.83	529.69	672.88
	Dividend Income	2.29	3.59	301.03	18.76	072.00
	Net gain on fair value changes	(400.57)	(322.73)	(156.69)	1,068.53	10.01
	Sale of Products Total Revenue from operations	(3.84) (334.66)	(2.96) (212.06)	22.38 167.52	79.23 1,696.21	43.92 716.8 0
II)	Other Income	11.75	23.58	63.31	418.92	64.30
III)	Total Income (I+II)	(322.91)	(188.48)	230.83	2,115.13	781.10
IV)	Expenses Finance Costs	4.40	28.79	81.49	229.46	301.38
	Impairment on financial instruments	11.40	-	-	11.40	
	Net Loss on fair value changes Purchases of Stock-in-trade	(4.53)	0.02	20.62	25.70	156.69 20.62
	Changes in Inventory	(4.00)		(12.28)	0.17	(12.28
	Employee Benefits Expenses Depreciation amortization and	60.28	58.70	179.47	373.03	223.91
	impairment	14.40	5.91	15.55	56.13	19.73
	Others expenses	37.40	16.60	144.75	704.34	185.04
v)	Total Expenses Profit / (Loss) from continuing	123.35	110.02	429.60	1,400.23	895.08
"	operations before exceptional					
	items and tax (III-IV)	(446.26)	(298.50)	(198.77)	714.90	(113.99
VI)	Exceptional Items: Profit on transfer of business and					
	sale of equity shares of an associate	-	-	-	-	8,904.80
/II)	Profit/(Loss) for the year from continuing operations before					
	share of profit/(loss) of equity					
	accounted investees and income	(440.00)	(000 =0)	(400 ==)	=	
(/III/	tax (V+VI) Share of profit / (loss) of equity	(446.26)	(298.50)	(198.77)	714.90	8,790.8
v,	accounted investees (net of					
X)	income tax)	(4.84)	(2.14)	(400.77)	(6.98) 707.92	0.700.0
$\stackrel{\wedge}{\circ}$	Profit/(loss) before tax (VII+VII) Tax Expense:	(451.10)	(301.10)	(198.77)	707.92	8,790.8
'	(1) Current Tax	(141.58)	10.56	-	146.42	2,168.72
	(2) Deferred Tax(3) (Excess)/Short provision of	24.28	(99.06)		55.66	(65.19
	earlier years	(28.36)	-		(28.36)	101.92
(I)	Profit/(loss) from continuing				, ,	
	operations for the year after tax and exceptional items (IX-X)	(305.44)	(212.60)	(198.77)	534.20	6,585.30
(II)	Discontinued Operations	(000.11)	(212.00)	(100111)	001120	0,000.00
	Profit from Discontinued Operations after tax					232.93
(III)	Profit/(loss) for the year (XI+XII)	(305.44)	(212.60)	(198.77)	534.20	6,818.29
(IV)	Other Comprehensive Income					
	A (i) Items that will not be reclassified to profit or loss					
	(a) Remeasurement of the defined					
	benefit plans (b) Fair value changes of	(2.75)	-		(2.75)	13.31
	investments in equity					
	instruments	135.00	-		135.00	
	(c) Net Gain/(Loss) on disposal of investments in equity instrument	_	_		_	
	(ii) Income tax relating to items					
	that will not be reclassified to profit and loss	(33.29)	_		(33.29)	
	B (i) Items that will be	(00.20)			(00.20)	
	reclassified to profit or loss	-	-	-	-	
	(ii) Income tax relating to items that will be reclassified to					
	profit or loss	-	-	-	-	
	Other Comprehensive Income (Net of Tax)	98.96	_	_	98.96	13.3
(VX	Total Comprehensive Income		_	_	30.30	13.3
	for the Period (XIII+XIV)	(206.48)	(212.60)	(198.77)	633.16	6,831.60
(VI)	Profit/(Loss) attributable to: Equity holders of the parent				580.74	6,844.16
	Non - controlling interests				(46.55)	(25.87
	Total comprehensive income/(Loss) attributable to:					
	Equity holders of the parent				676.07	6,857.4 ⁻
n an	Non - controlling interests	4 700 00	4 700 00	4 700 00	(42.92)	(25.87
	Paid-up Equity Share Capital Other Equity	1,760.00	1,760.00	1,760.00	1,760.00 9,067.13	1,760.00 8,391.00
	Earnings per Equity Share				5,557.10	5,551.00
	(Face Value of ? 10 each) Basic EPS (₹)	(4.74)	(4.04)	(4.40)	3.04	20 7
	Basic EPS (₹) Diluted EPS (₹)	(1.74) (1.74)	(1.21) (1.21)	(1.13) (1.13)	3.04	38.74 38.74
					1 '	
	, ,	(Not annualised)	(Not annualised)	(Not		



For The Quarter And Year Ended March 31, 2025, filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website (www.vitf.com).

For and on behalf of the Board of Directors

Dr. Vinay Jain - Director Place: Mumbai

आपलं**नहानगर** www.mymahanagar.com 😝 🗿 🚳 💿 🧿









१८३० : भारतीय धार्मिक गुरु स्वामीनारायण यांचे निधन. स्वामीनारायण संप्रदायाचे ते संस्थापक होते. १८४२ : देशभक्त सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म; ब्रिटीश काळात पहिले भारतीय सनदी अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. १८७२ : मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्म; त्यांना कवी बी या नावाने देखील ओळखले जाते.

१९०७ : ब्रिटीश शास्त्रज्ञ, एअर फोर्स अधिकारी फ्रॅंक व्हाईट यांचा

मुंबई : रविवार १ जून २०२५

जन्म; त्यांनी टर्बोजेट इंजिन विकसित केले. १९२९ :हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी अभिनेत्री म्हणून काम केले. १९२९ : व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांच्यासँह सहकाऱ्यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली. १९३० : मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी ही रेल्वेगाडी सुरू झाली; सर्वात पहिली जलद एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते.

(पान १ वरुन)

उपमुख्यमंत्री शिंदेंवर आरोपांचा पाऊस! सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिल्यानंतर एमएमआरडीएवर

ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारवर निशाणा साधला. निवडणूक काळात भाजपला ६०० कोटींचे 'दान' देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगला कंत्राट देण्यासाठी गोलमाल करणारे महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयात तोंडावर आपटले आहे. न्यायालयाने सरकारला दिलेला हा धक्का असून यांचे खिसे जे भरत होते ते आता कापले गेले आहेत, अशी जळजळीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

करत या निविदेच्या विरोधात न्यायालयात लढा देणाऱ्या एल अँड टी कंपनीचे आणि न्यायालयाचे आदित्य ठाकरे यांनी) यावेळी अभिनंदन केले. गेल्यावर्षी याच रस्त्याबद्दल आणि घोटाळ्याबद्दल आपण काही प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधले होते. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने १४ हजार कोटीच्या निविदा काढताना फक्त २० दिवसांची मुदत दिली होती. वास्तविक एखाद्या आपतकालिन परिस्थितीतच शॉर्ट टेंडर काढले जाते. परंतु, आपल्या आवडत्या लाडक्या कंत्राटदाराला निविदा मिळावी म्हणून काही अटी-शर्ती

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर एमएमआरडीएने निविदा प्रक्रियेची मुदत ६० दिवस केल्याचे सांगितले. त्यामुळे यामध्ये काहीतरी घोळ आहे, हे तिथेच सिद्ध झाले होते. पण या देशामध्ये

जालिंदर सुपेकरांच्या पत्नीने रुखवतासाठी दीड लाख घेतले

हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवून देणे, मयुरी हगवणेची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवण्यास हस्तक्षेप करणे आदी आरोप सुपेकर यांच्यावर होत आहेत. त्यातच कारागृहातील कैद्यांसाठीच्या खरेँदी करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये सुपेकर यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार

अहिल्यादेवींवर बहुभाषिक चित्रपट तयार करणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असताना घेतला. खरे म्हणजे राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. यासाठी मी जेव्हा पंतप्रधान मोदी यांना भेटलो आणि सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचे आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्यासमीर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दुसरीकडे कर्मस्थळ. मोदींनी सांगितले की, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत कर्मस्थळावर मी सभा घेण्याचे ठरवले आहे. मात्र, पुढच्यावेळी जन्मस्थळावर नक्की येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्याला दिला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले

ते पुढे म्हणाले की, आम्ही आजच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण, आम्हाला थोडा उशीर झाला होता. मात्र, तरीही मला विश्वास आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वसईत कोरोनाने घेतला पहिला बळी

मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह घरी न नेता थेट पाचूबंदर येथील स्मशानभूमीत आण्न अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदर रुग्ण हा नायगावमधील असला तरी वसई-विरार

'सत्यमेव जयतेचा विजय होतो, सत्तामेव जयतेचा नाही', असा विश्वास या याचिकेने दिल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे नगरविकास खातेही होते. एमएमआरडीए त्यांच्या अंतर्गत येत असल्याने अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पण घोटाळे करण्याचे आदेश शिंदेच देतात. त्यामुळे मला स्वच्छ कारभार पाहिजे असे म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांची ईडी ईओडब्ल्यू, इन्कम टॅक्स आणि न्यायालयीन चौकशी करणार काय, असा सवाल करत ही चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

फडणवीस, शिंदेंची ३ हजार कोटींची लाचखोरी - सपकाळ

हा विषय केवळ एका प्रकल्पापुरता नसून राज्यात समृद्धी महामार्ग, पुणे रिंगरोड, विरार अलिबाग कॅारिडॉर आता आता शक्तीपीठ महामार्ग हे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहेत. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे दुष्टचक्र सुरु असून ठाणे, मुंबई परिसरातील प्रकल्प हे या गौडबंगालाचे भाग आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, नवी मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांवर प्रशासक राज आहे. फडणवीस आणि शिंदे यांनी या माध्यमातून रॅकेट सुरू केले आहे. यातून तब्बल १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे, असा दावा सपकाळ यांनी केला.

केल्याचे आरोप आहेत.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींना मदत करणारे 'उच्चपदस्थ' म्हणून चौफेर टीका होत असलेले कारागृह प्रशासनाचे क्रमांक दोनचे अधिकारी 'विशेष पोलीस महानिरीक्षक' (कारागृह) जालिंदर सुपेकर यांची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांची पदस्थापना आता गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक अशी करण्यात आली आहे.

आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येतीले, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर देखील अनेक संकटे ऑली. पतीच्या निधनानंतर मल्हारराव होळकरांनी त्यांना सांगितले की तुम्हाला आता प्रजेची काळजी घ्यावी लागेल. पण, संकटे किती यावेत? सासरे, सासू, पती, मुलगा, मुलगी, जावई, असे एकापाठोपाठ एक सोडून गेले. मात्र, तरीही अहिल्यादेवी होळकर डळमळल्या नाहीत. कारण त्यांना माहिती होते की संपूर्ण राज्य हा त्यांचे कुटुंबीय आहे. त्यांनी जवळपास २८ वर्षे राज्यकारभार चालवला. देशाच्या इतिहासात कल्याणकारी जे राजे झाले, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव घ्यावे लागेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे एक वाक्य फार छान होते. त्या म्हणायच्या की, राष्ट्रभावना आणि धर्मभावना या दोन्ही जागृत ठेवल्या पाहिजे. त्या म्हणायच्या की, स्नान केल्याने शरीर सुद्ध होते ध्यान केल्याने मन सुद्ध होते आणि दान केल्याने धन सुद्ध होते. खरे तर देशभरात त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मंदिरे बांधली, तलाव बांधले. घाटांचे बांधकाम केले, पण त्यासाठी एकही पैसा त्यांनी त्यांच्या राज्याच्या तिजोरीच्या पैशातून खर्च केला नाही, तर स्वत:च्या पैशातून हे कामे केले.

महापालिकेच्या हद्दीतील नव्हता. त्याला न्युमोनिया झाला होता. त्याला श्वसनासाठी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. आम्ही खबरदारी घेत असून नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भात लक्षणे आढळून आल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्या, असे आवाहन पालिकैच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी केले आहे.

दहशतवाद्यांना घरात घुसून मारु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा

) वृत्तसंस्था। भोपाळ: दहशतवाद्यांनी यापुढे भारतात हल्ला केल्यास त्यांना त्यांच्या घरात घुसून मारू, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सक्षमीकरण महासंमेलनात बोलत होते. मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचे सर्वात मोठे ऑपरेशन आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही तर, त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिले आहे. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या आकांसाठी काळ ठरले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इतिहासातील दहशतवाद्यांविरुद्धचे सर्वात मोठे आणि सर्वात यशस्वी ऑपरेशन आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी



पाकच्या शहरावर बलुच आर्मीचा ताबा पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तान आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवला आहे. यासोबतच अनेक पोलीस ठाण्यांना आग लावली आहे. याबाबत बलुचिस्तान पोस्टने एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये शहरातील अनेक ठिकाणी काळा धूर आणि ज्वाला उठताना दिसत आहेत. पाकिस्तानमधील सुरब शहराचा ताबा घेतल्याचा दावा बलुचिस्तानने घेतला आहे. यासोबतच सौरभ लेवी पोलीस ठाण्याला आग लावली आहे. यासोबतच त्यांनी या शहरातील प्रमुख बँका आणि सरकारी इमारतींवरही ताबा मिळवला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांच्यासाठी मोठा

सुधागडमध्ये शेकापवाले भाजपमध्ये

माहिती आहे की. या ऑपरेशनमध्ये बीएसएफने

खूप मोठी भूमिका बजावली आहे. बीएसएफच्या

मुली काश्मीरपासून गुजरातपर्यंत जबाबदारी

गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे. बीएसएफच्या

शूर कन्यांनी अद्भुत शौर्य दाखवले आहे. संपूर्ण

जग मुलींचे शौर्य पाहत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र

घेत होत्या. त्यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या

मोदी यांनी म्हटले आहे.

आपलं महानगर वृत्तसेवा

वार्ताहर । पाली : रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून शेकापची पिछेहाट आणि भाजपची वाढ जोरात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक समोर ठेऊन सुधागड तालुक्यात शनिवारी (३१ मे) शेकापला पुन्हा धक्का बसला. पाच्छापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सुधागड तालुका भाजप कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यात सरपंच उत्कर्षा बेलोसे, उपसरपंच अंकिता हुले, सदस्य गणेश जाधव, कुसुम वालेकर, रंजना वारगुडे, गणेश वारा, मनीषा वाघ, माजी उपसरपंच चंद्रकांत शिद, तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेश वारगुडे आणि बबन वालेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून शेकापला धक्का दिला आहे. सुधागड तालुक्यात धैर्यशील पाटील यांच्या

धैर्यशील पाटील यांनी करून दाखवलं



नेतृत्वाखाली भाजप अधिक प्रभावशाली होत आहे. तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांची रणनीती आणि नेतृत्व कौशल्यामुळे तालुक्यात पक्षाचा जनाधार अधिक बळकट होत आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप नेते प्रकाश देसाई तसेच सुधागड तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, अरिफ मणियार, नरेश खाडे

यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी गीता पालरेचा, राजेश मपारा, आलाप मेहता, विठ्ठल सिंदकर, सुभाष पाटील, प्रणाली शेठ, रोहन दगडे, उत्तम देशमुख, दादा घोसाळकर, शरद चोरघे, सचिन भोईर, बी.एम. जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

VEERHEALTH CARE LIMITED CIN: L65910MH1992PLC067632

Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22018582 Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net Extract of Standalone Audited Financial Results for the Year Ended 31st March, 2025

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31-03-2025	Year Ended 31-03-2025	Year Ended 31-03-2024
		Audited	Audited	Audited
1	Total income from operations	562.00	1667.05	1322.31
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/			
	or Extraordinary items)	-13.29	50.78	128.30
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and /			
	or Extraordinary items)	-13.29	50.78	128.14
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and /			
4	or Extraordinary items)	-9.93	39.14	40.60
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit			
5	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	-9.93	39.14	41.36
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1999.85	1999.85	1999.85
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited			
	Balance sheet of the previous year	NA	222.03	184.03
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	(a) Basic:	-0.05	0.20	0.21
	(b) Diluted:	-0.05	0.20	0.21

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website www.veerhealthcare.net. For Veerhealth Care Limited

DATE: May 30, 2025





Yogesh M. Shah Chairman & Director DIN: 00169189

(Rs. In Lakhs)

Yogesh M. Shah

DIÑ: 00169189

Managing Director

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०. चौकशीची जाहीर नोटीस एस.आर.एन. क्रमांक : GBR/01092/18/24

फेरफार अहवाल/अर्ज क्रमाक : ACC/X/258/2024 सार्वजनिक न्यासाचे नाव : किम वेलफेयर ट्रस्ट... बाबत. **न्यासाचा पत्ता**: बी/५०४, जास्मीन को-ऑप हाउसिंग सोसायटी लीमीटेड, डॉकयार्ड

रोड, मजगाव, मुंबई अर्जदार : अहमदअली इब्ने हसन अबेदी,

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ

अधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुद्यांवर चौंकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय 🤉

4. Cash		Cash	4000.00
	0	Cook	4
	अ.क्र.	तपशील	अंदाजे मूल्य

जंगम मिळकत (वर्णन)

'रु. ५०००/- मात्र (अक्षरी रुपये पाच हजार मात्र फक्त) स्थावर मिळकत (वर्णन) अ | शहर किंवा | सी एस किंवा महानगरपालिका | क्षेत्र | मूल्याकन किंवा सर्वेक्षण क्र. किंवा स्वरूप मल्य 0.00 NA

(ब) स्थावर मिळकत :- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त) सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर ऑलेल्या कैफियतीं चा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील



प्र. अधिक्षक सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुबई विभाग



Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31-03-2025	Year Ended 31-03-2025	Year Ended 31-03-2024		
		Audited	Audited	Audited		
1	Total income from operations	247.53	1032.24	861.97		
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ or Extraordinary items)	-77.08	24.92	62.62		
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	-77.08	24.92	29.26		
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items)	-56.56	18.44	32.94		
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit					
5	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	-54.97	18.44	30.84		
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1496.29	1496.29	1496.29		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited					
	Balance sheet of the previous year	NA	4924.31	4905.18		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and					
	discontinued operations) -					
	(a) Basic:	-0.37	0.12	0.21		
	(b) Diluted:	-0.37	0.12	0.21		
NO	OTF.					

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website For Veer Energy & Infrastructure Limited www.veerenergy.net.

PLACE: MUMBAI DATE: May 30, 2025





णाहणे शत्य नाही. अशा समाविष्ट बाबींसाठी 'आयल महानगर' वृत्तपत्र, मुब्हे यांना त्यांच्या वृत्तपत्रे किंवा प्रकाशनांमधील कंपन्या, संस्थांच्या किंवा व्यक्तिगत जाहिरातींसोबत झालेल्या व्यवहाराच्या परिणामस्वरूपी उद्भवलेल्या कोणताही तोटा किंवा नुकसानीस जबाबदार धरता येणार नाही. म्हणूनच आम्ही वाचकांना शिफारस करतो की त्यांनी जाहिरातींच्या संदर्भामध्ये जे असेल त्या स्वरूपामध्ये जाहिरातदार किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पैशांची रक्कम पाठवण्यापूर्वी किंवा त्यांच्याशी कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक चौकशी करावी.

फॉर्म नं. आयएनसी २६

[कंपनीज (इनकॉर्पोरेशन) नियमावली २०१४ च्या नियम ३० च्या अनुषंगाने] कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये बदलण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात मुंबई येथील केंद्र सरकार क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र ह्यांच्या समोर कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ च्या पोट कलम (४) आणि कंपनीज (इनकॉर्पोरेशन) नियमावली २०१४ च्या नियम ३० च्या उप नियम (५) च्या मुद्दा (ए) च्या प्रकरणामध्ये

च्या प्रकरणामध्ये : कार्ल मेयर स्टॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे आहे: १०३, डिम्पल आर्केड, आशा नगर, साईधाम मंदिराजवळ कांदिवली पूर्व, मुंबई शहर मुंबई, महाराष्ट्र भारत ४००१०१ याचिकाकर्ते

सामान्य जनतेला ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ (४) अंतर्गत केंद्र सरकार (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र) कडे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय "महाराष्ट्र राज्य" मधून "गुजरात राज्य" मध्ये बदलण्यासाठी, कंपनीच्या संस्थापन समय अभिलेखामध्ये बदल करण्यासाठी २८.०५.२०२५ रोजी घेण्यात आलेल्या ईजीएममध्ये संमत करण्यात आलेल्या विशेष ठरावास सहमती मिळविण्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित असलेल्या बदलामुळे कोणीही व्यक्ती ज्याच्या स्वारस्याला त्यामुळे बाधा होणार असेल त्यांनी सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दिवसांच्या आँत एमसीए पोर्टल (www.mca.gov.in) वर गुंतवणूक तक्रार अर्ज भरून किंवा क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई ह्यांच्याकडे त्याच्यां/ तिच्या स्वारस्याची आणि विरोधाची कारणे शपथपत्रामध्ये नमूद करून नोंदणीकृत कंपनीच्या खाली नमूद करण्यात आलेल्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये

दिनांक: २८.०५.२०२५ ठिकाण: मुंबई

पाठवावें:

कार्ल मेयर स्टॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड करीता मोहन गणेसन (संचालक)

धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद थांबायलाच हवा - डॉ. श्रीकांत शिंदे

आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या

केली. ते हिंदू आहेत का? मुस्लिम

आहेत का? हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा, असा इशारा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तसेच भारताने आता "दशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता" धोरण अवलंबिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय

▶ वृत्तसंस्था। नवी दिल्ली: पहलगाम (जम्मू शिष्टमंडळाने सिएरा लिओन या देशाला नुकतीच भेट दिली. या भेटीमागील उद्दिष्ट जागतिक

स्तरावर दहशतवादाच्या गंभीर धोक्याविषयी जनजागृती करणे व आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणे हे होते. या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील विविध उच्चपदस्थ व्यक्तींशी विस्तृत चर्चा केली. यात संसदाध्यक्ष, संसद सदस्य व परराष्ट्र विषय समिती, संरक्षण उपमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक, कार्यवाह परराष्ट्र मंत्री तसेच

सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती यांचा समावेश होता. भारताचा दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता धोरण या बैठकांमध्ये अधोरेखित करण्यात आले आणि दहशतवादविरोधी जागतिक ऐक्याची आवश्यकता ठळकपणे मांडण्यात आली. तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सिएरा लिओनच्या संसदेने तीव्र शब्दांत निषेध केला आणि हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

जाहीर नोटिस सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

को. ऑप. हौ.सो. लि, आचोळे, नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जिल्हा पालघर - ४०१२०९ येथील मदनिका क्र. बी/००४ चे सभासद होते. त्यांचे दिनांक २६/०८/२०१५ रोजी निधन झाले असून त्यांनी सोसायटीकडे सदर फ्लॅटमधील त्यांचे संपुर्ण शेअर्स् व हित् हस्तांतरणाबाबत कोणतेही नामांकन दिले नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतर सदर सदिनका त्यांची पत्नी व सहमालक श्रीमती शरयु शरद गायकवाड यांच्या नावे करण्यात आली,व त्याकरीता श्री शरद सखाराम गायकवाड यांचे पुत्र व इतर कायदेशीर वारस श्री समीर शरद गायकवाँउ श्री सागर शरद गायकवाड यांनी श्री. शरद सखाराम गायकवाड यांच्या जागी श्रीमती शरयु सखाराम गायकवाड यांचे नाव हस्तांतरीत करण्यार बिनशर्त कोणताही आक्षेप घेतलेला नाही. याद्वारे सर्वसामान्य जनतेकडुन याबाबत कार्ह अधिकार, हक्क, हित किंवी दावा असल्यार गयदेशीर वारसदार किंवा अन्य व्यक्तीकडन दाव किंवा आक्षेप मागवित आहोत. म्हणून माझे अशील श्रीमती शरयु शरद गायकवाड यांच्यावतीने मी सर्वसामान्य जनतेला सुचित करीत आहे की, सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कागदोपत्री पुराव्यांसह खालील पत्त्यांवर त्यांचे दावा किंवा आक्षेप माझ्याकडे कळवावे. अन्यथा असे सम्जले जार्डल की सदर फ्लॅटवर कोणताही दावा किंव अधिकार नाही आणि माझ्या अशिलांच्या नावे ह कायदेशीर वारसदार असल्याने सदर फ्लॅटमधीत शेअर्स व हित हस्तांतरणाची प्रक्रिया सोसायटीकडू पुर्ण केली जाईल. परंतु सदर वृत्तपत्र सूचना समाप्तीनंतर अशा व्यक्तींचे दावा त्याग / स्थिगित आहेत असे सम्जण्यात येईल आणि आमच्या अशिलाकडून कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

मे. धुरी ॲण्ड असोसिएट्स (Advocates & Accountants (CS) . पत्ता : शॉप नं. ००३, गंगोत्री को. ऑप. हौ.सो.लि., मीट पॉइंट हॉटेल जवळ, संयुक्त नगर, आचोळे क्रॉस रोड, नालासोपारा (पुर्व) ता. वसई, जिल्हा पालघर -४०१२०९

आमदार खोतकरांवर गुन्हा दाखल करा : राऊत

▶ धुळे । शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज धुळे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ ला भेट दिली असून, सरकारने या खोलीला पर्यटनाचा दर्जा जाहीर करावा, असा टोला लगावला आहे. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जून खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा वतीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी अन् कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी साक्री रोडवरील गुलमोहर विश्राम गृहातील खोली क्रमांक १०२ ला भेट देत पाहणी केले. याप्रसंगी शिवसेना

नेते अशोक धात्रक, माजी



आमदार अनिल गोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गुलमोहर विश्रामगृह रोकड प्रकरणी चर्चेत आले होते. खासदार राऊत यांनी

भेटीप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला असून धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय विश्रामगृहला लागूनच असून या विभागाने कारवाई केली नाही. त्यामुळे यंत्रणेबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. सरकारने खोली नंबर १०२ ला पर्यटनाचा दर्जा द्यावा, असा टोलादेखील खासदार राऊत यांनी लगावला. कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Printer, This Daily newspaper is published by Printer-publisher Sanjay Bhaskar Sawant on the behalf of the Owner: Akshar Communications Pvt. Ltd. and the same is printed at Dangat Media Private Limited, plot no. 22, Digha MIDC, TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai-400078 & published by Akshar Communications Pvt. Ltd at 7-8 Pandurang Building, 178, L.J. Road, Mahim (West), Mumbai-400 016. *Editor-SANJAY BHASKAR SAWANT (*According to PRB act editorial responsibility on him) Phone: 022-24446005/6/7, Email-mahanagar91@gmail.com, R.N.I.Reg.No.49802/1990 "Aapla Mahanagar Mumbai (*According to PRB act editorial responsibility on him) Akshar Communications Private Limited. All rights are reserved.